

प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे येथील
७५ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: अपदे २०१८/प्रक्र-१५७/आरोग्य ३(अ)
गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, १० वा मजला, ए विंग,
एल.टी.मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ००१.
दिनांक: १६ एप्रिल, २०१८.

वाचा :-

- १) शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक: अपदे २०१७/प्रक्र-१६४/आरोग्य ३(अ), दि.२४.१.२०१८.
- २) अतिरिक्त संचालक (मा.आ.), आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्र. संआसे/माआ/टे-१/नक्र-१५७/प्रामरु पुणे अस्थाई पदे/७९२-९४/१८, दि.१२.४.२०१८.
- ३) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक: पदनि २०१६/प्रक्र-८/१६/आ.पु.क. दि.०५.०३.२०१८.

शासन निर्णय:-

संदर्भाधीन क्र.१ येथील शासननिर्णयान्वये प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे येथील ७५ अस्थायी पदांना दि.१.१.२०१८ दि.२८.२.२०१८ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

संदर्भाधीन क्र.२ येथील प्रस्तावास अनुसरून सदर पदांना दि.१.०३.२०१८ ते दि.३०.९.२०१८ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर ७५ अस्थायी पदाना शासन निर्णय वित्त विभाग क्र. पदनि-२०१६/प्रक्र-८/१६/आ.पु.क दिनांक ०५.०३.२०१८ मधील अटीच्या अधीन राहून दिनांक १.३.२०१८ ते ३०.०९.२०१८ या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर पदांवरील खर्च खाली दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षातून खर्ची टाकण्यात यावा आणि हा खर्च सन २०१८-१९ या वर्षाकरिता मंजूर झालेल्या अनुदानातून भागवण्यात यावा.

मागणी क्रमांक आर- १

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०६ - नागरी आरोग्य सेवा - विषम चिकित्सा

११० - रुग्णालये व दवाखाने

(०५)(०१)मनोरुग्णालये

(२२१० ०२१७)

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि-२०१६ / प्र.क्र. ८/१६/आ.पु.क.दि.५.३.२०१८ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०४१३१९१७३५४३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.शा.कौरते)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. आयुक्त,आरोग्यसेवा, आयुक्तालय,आरोग्य भवन,मुंबई
२. संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
३. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (मा.आ.), मुंबई
४. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे
५. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पुणे
६. अधीक्षक,प्रादेशिक मनोरुग्णालय,येरवडा,पुणे
७. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
८. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व लेखापरिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर
९. वित्त विभाग (व्यय १३)/वित्तीय सुधारणा-१, मंत्रालय, मुंबई
- १०.अवर सचिव/कक्ष अधिकारी (सेवा-२, सेवा-३, सेवा-५, अर्थसंकल्प), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११.निवडनस्ती (आरोग्य-३ अ)

विवरणपत्र

प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथील अस्थाई पदे दि.१.३.२०१८ ते ३०.९.२०१८ पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत.

अ. क्र.	पदनिर्मितीचा शासन निर्णय, क्रमांक व दिनांक	पदनाम	पद संख्या	वेतनश्रेणी	ज्या शासकीय आदेशान्वये पदे चालू ठेवली त्याचा क्रमांक व दिनांक	लेखाशिर्ष
१	एमएमई/३८८३/६६०२९५/(अ)ब, दि.१८.११.१९६३	वरिष्ठ लिपीक	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे २४००	सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र.अपदे २०१७/प्र.क्र.१६४/आरोग्य-३अ, दि.२४.१.२०१८	मागणी क्रमांक आर-१ २२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य ०६ - नागरी आरोग्य सेवा - विषम चिकित्सा ११० - रुग्णालये व दवाखाने (०५)(०१) - मनोरुग्णालये (२२१० ०२१७)
२		प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
३	युडीपीएचडी क्र.ओएस/ ११६७/ ३१४०५/व्ही, दि.२०.९.६९	कनिष्ठ लिपीक	२	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
४	युडीपीएचडी क्र.एनआर/ १०७३/ ६३६११/ व्ही, दि.४.५.१९७४	अधिपरिचारिका	७	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
५	युडीपीएचडी क्र.एचएचई/१०७१/ ६३७२८/जी, दि.२२.४.१९७८	अधिपरिचारिका	६	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
६	युडीपीएचडी क्र.एचएचई/१०७८/ ३७१८/पीएच, दि.७.११.१९७९	अधिपरिचारिका	२	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
७	एमएमई/३८६३/६०२९५/(अ) ब, दि.१८.११.१९६३	वाहनचालक	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
८		स्वयंपाकी	७	४४४०-७४४० (-१एस) ग्रेड पे १६००		
९	सा.आ.वि.क्र.एमएचवाय/१०८३/ ५५०५/एसईआर-३, दि.२२.५.१९८४	कनिष्ठ लिपीक	२	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
१०	सा.आ.वि.क्र.एसओ/१६८२/ २६५५/सेवा-६, दि.३०.४.१९८५ (श्रेणीवर्धित पदे)	प्रमुख पुरुष परिचर	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
११		प्रमुख स्त्री परिचर	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
१२	सा.आ.वि.क्र.एमएचओ १०८६/ ३०५/सीआर-१७/आ-३, दि.२४.६.१९८७	शिपाई	१	४४४०-७४४० (-१एस) ग्रेड पे १३००		

१३	सा.आ.वि.क्र.एचएसपी १०८६/ १४०४/सीआर-१०८/आ-३, दि.२२.७.१९८७	वरिष्ठ लिपीक	१	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे २४००	सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. क्र.अपदे २०१७/प्र.क्र.१६४/आरोग्य-३अ, दि.२४.१.२०१८	मागणी क्रमांक आर-१ २२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य ०६ - नागरी आरोग्य सेवा - विषम चिकित्सा ११० - रुग्णालये व दवाखाने (०५)(०१) - मनोरुग्णालये (२२१० ०२१७)
१४	सा.आ.वि.क्र.सीआर १६९०/ प्र.क्र.१२३/आ-३, दि.३०.३.१९९१ (श्रेणीवर्धीत)	अधिपरिचारिका	३	५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
१५	सा.आ.वि. शासन निर्णय क्र.पदआ २००७/प्र.क्र.११७/ सेवा-१, दि.६.८.२००७	व्यवसाय उपचार तज्ञ	२	९३००-३४८०० (पीबी-२) ग्रेड पे ४३००		
१६		मनोविकृती तज्ञ परिचारीका		९३००-३४८०० (पीबी-२) ग्रेड पे ४३००		
१७		वरिष्ठ लिपीक		५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे २४००		
१८		मनो.सामाजिक कार्यकर्ता		९३००-३४८०० (पीबी-२) ग्रेड पे ४३००		
१९		अधिपरिचारिका		५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे ४२००		
२०		पु/स्त्री परिचर श्रेणी-१		५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १८००		
२१		वैद्यकीय अधिकारी		१५६००-३९१०० (पीबी-२) ग्रेड पे ५४००		
२२		परिसेविका		९३००-३४८०० (पीबी-२) ग्रेड पे ४३००		
२३		कनिष्ठ लिपीक		५२००-२०२०० (पीबी-१) ग्रेड पे १९००		
	एकूण		७५			